

**जिल्हा परिषदांना आस्थापनेतर अनुदान (वेतनेतर)  
सुलभतेने उपलब्ध होण्यासाठी अर्थोपाय अग्रिम  
समायोजित तरतूद रोखीने देय करण्याबाबत.**

**महाराष्ट्र शासन**  
आदिवासी विकास विभाग  
शासन निर्णय क्र.बीयुडी-२००८/प्र.क्र.१३२/का.७  
मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२.  
दिनांक :- २४ डिसेंबर, २००८.

- वाचा:-** १) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र. बीयुडी-२००८/प्र.क्र.१/का.७  
दिनांक २५-४-२००८ (शालेय शिक्षण) (योजनांतर्गत)
- २) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र. बीयुडी-२००८/प्र.क्र.५/का.७  
दिनांक १५-४-२००८ (आरोग्य सेवा) (योजनांतर्गत)
- ३) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र. बीयुडी-२००८/प्र.क्र.६/का.७  
दिनांक १९-४-२००८ (पाणी पुरवठा व स्वच्छता) (योजनांतर्गत)
- ४) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र. बीयुडी-२००८/प्र.क्र.८/का.७  
दिनांक १९-४-२००८ (मागासवर्गीयांचे कल्याण) (योजनांतर्गत)
- ५) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र. बीयुडी-२००८/प्र.क्र.१०/का.७  
दिनांक १९-४-२००८ (महिला व बाल कल्याण) (योजनांतर्गत)
- ६) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र. बीयुडी-२००८/प्र.क्र.१३/का.७  
दिनांक १९-४-२००८ (पशुसंवर्धन) (योजनांतर्गत)
- ७) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र. बीयुडी-२००८/प्र.क्र.२२/का.७  
दिनांक २६-४-२००८ (लघुपाटबंधारे) (योजनांतर्गत)

**शासन निर्णय :-** वित्त विभागाच्या दिनांक १५ ऑक्टोबर, २००८ शासन निर्णयान्वये जिल्हा परिषदांना आस्थापनेतर अनुदान (वेतनेतर) सुलभतेने उपलब्ध होण्यासाठी कार्यपध्दती विहित केली आहे. त्यास अनुसरून आदिवासी उपयोजनेमधून विविध विभागांना उपलब्ध करून देण्यात येणा-या काही योजनांच्या तरतूदी अर्थोपाय अग्रिमाशी समायोजित आहे. अशा योजना संबंधित शासन निर्णय खालीलपमाणे आहेत.

अ.क्र	विभाग	शासन निर्णय दिनांक	पृष्ठ क्र.
१	शालेय शिक्षण	शा.नि.क्र.बीयुडी-२००८/प्र.क्र.२/का.७ दि.२५-४-२००८	३
२	आरोग्य सेवा	शा.नि.क्र.बीयुडी-२००८/प्र.क्र.५/का.७ दि.१५-५-२००८	५,६,७,८,१०,११,१२, १३,१४,१५,१६,१७, १९,२०,२१,
३	पाणी पुरवठा व स्वच्छता	शा.नि.क्र.बीयुडी-२००८/प्र.क्र.६/का.७ दि.२९-४-२००८	४,५,६,७,८,९,१०,११,१२, १३,१५,१७,१८,१९,२०,२१, २२,२३,२४,२५
४	मागासवर्गीयांचे कल्याण	शा.नि.क्र.बीयुडी-२००८/प्र.क्र.८/का.७ दि.१९-४-२००८	३,२

५	महिला व बाल विकास	शा.नि.क्र.बीयुडी-२००८/प्र.क्र.१०/का.७ दि.१९-४-२००८	३,४
६	पशुसंवर्धन	शा.नि.क्र.बीयुडी-२००८/प्र.क्र.१३/का.७ दि.१९-४-२००८	३,४,५,७,८,९,१०,११,१२, १३
७	लघुपाटबंधारे	शा.नि.क्र.बीयुडी-२००८/प्र.क्र.२२/का.७ दि.२६-४-२००८	४,५,६,७

वरील तक्त्यामध्ये नमूद योजनांना आदिवासी उप योजनेतून उपलब्ध करून देण्यात आलेली तरतूद अर्थोपाय आग्रमाशी समायोजित आहे. सदर तरतूदी या शासन निर्णयान्वये रोखीने देय करण्यास शासन मान्यता देत आहे.

संबंधित नियंत्रक अधिका-यांनी या तरतूदीपैकी काही तरतूदी समायोजनाने खर्च केला असण्याची शक्यता आहे. त्या तरतूदी वगळता उर्वरित तरतूदी त्यांनी रोखीने खर्च कराव्यात तसेच समायोजित करावयाच्या तरतूदीचा तपशील तात्काळ उपलब्ध करून द्यावा. समायोजित तरतूदी व रोखीने उपलब्ध करावयाच्या तरतूदी ह्या उपलब्ध तरतूदीपेक्षा अधिक होणार नाहीत याची दक्षता संबंधित नियंत्रक अधिकारी/विभाग प्रमुख यांनी घ्यावी.

सदर शासन निर्णय, महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २००८१२२४१२५३१४००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने

*Handwritten signature*  
११/३/०१३

( वि. अ. दाईगडे )

कार्यासन अधिकारी

प्रति,

संचालक, शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.

संचालक, प्रौढ शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे.

महासंचालक, आरोग्य सेवा, मुंबई

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक/नागपूर/ठाणे/अमरावती.

विभागीय आयुक्त, मुंबई/पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती.

सर्व जिल्हाधिकारी व सदस्य सचिव, जिल्हा नियोजन व विकास मंडळ, सर्व जिल्हे

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सर्व जिल्हे

सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.

सर्व कोषागार अधिकारी

आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.

ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय ग्रंथालय, ५वा माळा, विधानभवन, मुंबई

महालेखापाल (लेखापरिक्षा)/(ल. व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर

शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई.

जिल्हा कोषागार अधिकारी, सर्व जिल्हे

मुख्य लेखा व वित्तीय अधिकारी, जिल्हा परिषद सर्व जिल्हे

वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.

लघुपाटबंधारे विभाग, मंत्रालय, मुंबई

महिला व बाल कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई

पशुसंवर्धन विभाग, मंत्रालय, मुंबई.

सार्वजनिक आरोग्य विभाग (बजेट) मंत्रालय, मुंबई

आयुक्त, कृषि, महाराष्ट्र राज्य, पुणे.

कृषि व पदुम विभाग, (का-२१ व २५) मंत्रालय, मुंबई-३२

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी (सर्व) ( सातारा,सांगली,कोल्हापूर,सिंधुदूर्ग वगळून )

सह संचालक, आरोग्य सेवा (हिवताप व हत्तीरोग) आरोग्य सेवा संचालनालय,पुणे

अतिरिक्त संचालक, आरोग्य सेवा (कुटुंब कल्याण), पुणे

जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, १५ आदिवासी जिल्हे

सह संचालक, आरोग्य सेवा (आदिवासी उपयोजना) महाराष्ट्र राज्य, पुणे

अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, नाशिक/धुळे/अहमदनगर/पुणे/नागपूर/चंद्रपूर/नांदेड/

यवतमाळ

अधिक्षक अभियंता,पाटबंधारे प्रकल्प मंडळ,नागपूर

अधिक्षक अभियंता, लघुपाटबंधारे मंडळ,(स्थानिक स्तर) ठाणे/नाशिक/औरंगाबाद/पुणे/नागपूर/अमरावती

अधिक्षक अभियंता, व संचालक, पाटबंधारे संशोधन व विकास, पुणे ४११ ००१

अधिक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, नागपूर/नाशिक/जळगांव/अहमदनगर

अधिक्षक अभियंता, खारभूमी विकास मंडळ, ठाणे.

कार्यकारी अभियंता, तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगांव

कार्यकारी अभियंता, गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळ,औरंगाबाद

कार्यकारी अभियंता, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर

मुख्य अभियंता, प्रादेशिक विभाग, लघुपाटबंधारे (स्थानिक स्तर.) पुणे

प्रादेशिक मुख्य अभियंता, पाटबंधारे मंडळ, मुंबई/पुणे/नागपूर/अहमदनगर

नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.

सर्व प्रादेशिक शिक्षण उपसंचालक

ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई.

सचिव, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई

सदस्य सचिव, महाराष्ट्र पाणी पुरवठा व जलनिस्सारण मंडळ, एक्सप्रेस टॉवर्स,मुंबई

वित्तीय सल्लागार, उपमुख्य लेखाधिकारी, महाराष्ट्र पाणी पुरवठा व जलनिस्सारण मंडळ,नवी मुंबई

संचालक, भुजल सर्वेक्षण वविकास यंत्रणा, पी.एम.टी.बिल्डींग स्वारगेट,महाराष्ट्र राज्य, पुणे

अधिदान व लेखा अधिकारी, महाराष्ट्र राज्य, मुंबई

वरिष्ठ लेखा अधिकारी,ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई.

उप संचालक, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती ठाणे/नाशिक/पुणे/अमरावती/ औरंगाबाद /नागपूर

सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य, क्रिडा व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई.

व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ,नाशिक.

व्यवस्थापकीय संचालक, शबरी आदिवासी बित्त व विकास महामंडळ, नाशिक

संचालक, लेखा व कोशागारे, नवीन प्रशासकीय इमारत, मुंबई

निवासी लेखापरिक्षा अधिकारी, मुंबई

पाटबंधारे विभाग (बजेट-२/लेखाशाखा), मंत्रालय, मुंबई - ३२

अधिक्षक अभियंता, पाटबंधारे मंडळ,ठाणे/नाशिक/पुणे/अमरावती/अहमदनगर/चंद्रपूर/नांदेड/नागपूर/यवतमाळ/अकोला.

सर्व कार्यासन अधिकारी, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.

निवड नस्ती (का.७) आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.